


निवृत्त होण्याचा बेत आहे की आयुष्य जगणे सुरू करण्याचा?

एसआयपीद्वारे दरमहा गुंतवणूक
केलेली थोडी रक्कम आनंदी
भविष्यकाळ बनवू शकते.



आपल्यापैकी बहुतेकांसाठी, निवृत्ती 60 वर्षांपासून सुरू होते. पण तुम्ही कधीही निवृत्त होणार असलात, तरी तुमच्या सुवर्णकाळात स्थिर उत्पन्न मिळवण्यासाठी आगाऊ नियोजन करणे महत्वाचे आहे. निवृत्तीचा मोठा निधी तयार करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लवकर गुंतवणूक सुरू करणे. म्युच्युअल फंडमध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) च्या माध्यमातून तुम्ही महागाईवर मात करण्याच्या उद्देशाने गुंतवणूक करू शकता.

6% दराने महागाई कालांतराने तुमचा मासिक खर्च कसा वाढवू शकते ते पहा



₹10,000 चा मासिक एसआयपी **12.62% च्या सरासरी वार्षिक** परताव्यावर आणि **दरवर्षी 6% महागाई**, आपल्याला वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्ती निधी मिळविण्यात कशी मदत करू शकते ते पहा

गुंतवणूक कालावधी (वर्षे)	एकूण गुंतवणूक (₹.)	अंदाजित बाजार मूल्य (₹.) (चलनवाढ समायोजित)
10	12,00,000	16,86,336
20	24,00,000	48,87,669
30	36,00,000	1,09,65,068

स्त्रोत - क्रिसिल रिसर्च, एचएसबीसी म्युच्युअल फंड, एएमएफआय, बीएसई. डेटा कालावधी 1 जून 2004 ते 31 मे 2024. 1 जून 2014 ते 31 मे 2024 दरम्यान बीएसई सेन्सेक्सच्या 10 वर्षांच्या सरासरी परताव्याच्या आधारे, सरासरी सीएजीआर परतावा 12.62% आहे. वरील उदाहरण एएमएफआय सर्वोत्तम सराव मार्गदर्शक तत्त्वे परिपत्रक क्रमांक 109 दिनांक 1 नोव्हेंबर 2023, 10 सप्टेंबर 2024 च्या 109अ सह वाचले गेले आहे आणि वेळोवेळी कंपाउंडिंगच्या शक्तीची संकल्पना परिभाषित करण्यासाठी सुधारित केले आहे. मागील कामगिरी भविष्यात टिकून राहू शकते किंवा राहू शकत नाही आणि भविष्यातील कोणत्याही परताव्याची हमी नाही. गुंतवणूकदारांनी त्याचाच गुंतवणूक सल्ला म्हणून विचार करू नये.

एसआयपी परताव्यासाठी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गुंतवणूक केलेल्या ₹10,000 च्या मासिक गुंतवणूकीचा विचार केला गेला आहे. एसआयपी रिटर्नची गणना सीएजीआर आधारावर केली जाते. गुंतवणूकदारांना हे उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल शंका असल्यास त्यांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.

एसआयपी तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांपर्यंत पोहोचणे सोपे करते!

एचएसबीसी म्युच्युअल फंडद्वारे एक गुंतवणूकदार शिक्षण आणि जागरूकता उपक्रम

वन-टाइम नो योर कस्टमर (केवायसी) प्रक्रिया, सेबी स्कोअर (<https://scores.sebi.gov.in/scores-home>) यासह तक्रार निवारण प्रक्रियेसाठी <https://grp.hsbc/kyc> येथे भेट द्या. गुंतवणूकदारांनी केवळ नोंदणीकृत म्युच्युअल फंडमध्येच व्यवहार करावेत, ज्यांची पडताळणी सेबीच्या वेबसाइटवर इंटरमीडिएरीज/मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इन्स्टिट्यूशन्स (<https://www.sebi.gov.in/intermediaries.html>) अंतर्गत करावी. एचएसबीसी म्युच्युअल फंडने हाती घेतलेल्या सर्व 'इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड अवेअरनेस इनिशिएटिव्ह्ज' च्या तपशीलांसाठी, गुंतवणूकदार एचएसबीसी म्युच्युअल फंडच्या वेबसाइटवरील 'इन्व्हेस्टर एज्युकेशन' विभागाचा संदर्भ घेऊ शकतात.

दस्तऐवज केवळ भारतीय अधिकारक्षेत्रात वितरणासाठी आहे आणि भारताबाहेरील किंवा अनिवासी भारतीयांसाठी नाही. भारताबाहेरील कोणी अॅक्सेस केल्यास एचएसबीसी म्युच्युअल फंड कोणत्याही उल्लंघनासाठी जबाबदार राहणार नाही. अधिक माहितीसाठी, वेबसाइट पहा.

म्युच्युअल फंड गुंतवणूक बाजार जोखमीच्या अधीन आहे, योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचा.